

अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ,
यवतमाळ व त्यांच्या अधिनस्त असलेल्या ३ विभागीय
कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व
रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना
दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या
कालावधीसाठी मुदतवाढ मिळणे बाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक:- मुवाढ-२०२५/(प्र.क्र.८३/२५)/लाक्षेवि (आस्था)

मंत्रालय, मुंबई-४०००३२,

दिनांक: - २३/०४/२०२५

- संदर्भ :- १. जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र.आढावा-१००२/(३३५/२००२)/आ (प्रशि),
दि.०६/०२/२००३.
२. जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२४/प्र.क्र.१५६/२४/लाक्षेवि (आस्था),
दि.१०/१०/२०२४.
३. वित्त विभागाचे शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क.,दि.०३/०३/२०२५
४. अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ यांचे पत्र जा.क्र.४४१/आ-३/यसिमं/
मुवाढ/२०२५, दि.०३/०२/२०२५.

प्रस्तावना :-

अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ व त्यांच्या अधिनस्त असलेल्या (२) कार्यकारी
अभियंता, यवतमाळ पाटबंधारे विभाग, यवतमाळ (३) कार्यकारी अभियंता, अरुणावती पाटबंधारे विभाग,
दिग्रस (४) कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ या कार्यालयांतील नियत अस्थायी
आस्थापनेवरील ७११ पदांना व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील २५ पदांना संदर्भ क्र.२ च्या शासन
निर्णयान्वये दि.०१/०९/२०२५ ते दि.२८/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अधीक्षक
अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ यांनी त्यांच्या संदर्भ क्र.४ येथील पत्रान्वये त्यांचे मंडळ
कार्यालय व मंडळांतर्गत असलेल्या विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ७११
पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील २० पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत
मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे.

परंतु, वित्त विभागाने संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये, सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच, यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु, ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही, अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक ०१/०३/२०२५ ते दिनांक ३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

त्यामुळे संदर्भ क्र. ४ येथील प्रस्तावास अनुसरून अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ यांनी त्यांचे मंडळ कार्यालय व मंडळांतर्गत असलेल्या विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ७११ पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील २० पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय :-

अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ यांनी संदर्भ क्र.४ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावातील नमूद केलेली माहिती विचारात घेऊन खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ यांचे कार्यालय अंतर्गत विभागीय कार्यालयातील आकृतीबंधानुसार मंजूर नियत अस्थायी व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना संदर्भ क्र.३ येथील वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार, दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत खालील अटीच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे.

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५		मुख्य लेखाशीर्ष व उपलेखाशीर्ष
		सुधारीत आकृतीबंधानुसार मंजूर पदे नियत अस्थायी आस्थापना	रुपांतरीत अस्थायी आस्थापना	
१	२	३	४	५
१	अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ	२८	००	

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५		मुख्य लेखाशीर्ष व उपलेखाशीर्ष
		सुधारीत आकृतीबंधानुसार मंजूर पदे नियत अस्थायी आस्थापना	रुपांतरीत अस्थायी आस्थापना	
१	२	३	४	५
२	कार्यकारी अभियंता, यवतमाळ पाटबंधारे विभाग, यवतमाळ	४५३	०५	मागणी क्रमांक आय - ३ २७०१, मध्यम पाटबंधारे (८०), सर्वसाधारण (००१) संचालन व प्रशासन (०४) परिरक्षण आस्थापना (०४) (२१) अधीक्षक अभियंता, यवतमाळ पाटबंधारे मंडळ, यवतमाळ (अनिवार्य) (२७०१ सी ०५१)
३	कार्यकारी अभियंता, अरुणावती पाटबंधारे विभाग, दिग्रस	१२४	१५	
४	कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ	१०६	००	
एकूण		७११	२०	

अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ कार्यालयांतर्गत विभागीय कार्यालयातील आकृतीबंधानुसार ७११ पदे नियत अस्थायी आस्थापनेवरील आहेत. आता या मंडळ कार्यालय व त्याअंतर्गत विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ७११ मंजूर पदांना ती सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नाही, तसेच ती पदे सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर झालेल्या ४५२९७ पदांच्या मर्यादेत आहेत व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील २० पदांना संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंत किंवा दि.३१/०८/२०२५ यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत, या अटीच्या अधीन राहून दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१. उपरोक्त पदे विभागाने प्रस्तावित केलेल्या कालावधीत कार्यरत राहतील.

२. ही पदे आकृतीबंधानुसार मंजूर असतील व सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसतील, तसेच पदे व्यपगत झालेली नसतील.

३. रुपांतरीत आस्थापनेवरील पदे, त्या पदावर कर्मचारी कार्यरत असेपर्यंत चालू राहतील.

४. अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ यांनी संदर्भ क्र.४ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावातील उपलब्ध माहितीनुसार पदांची संख्या/पदामधील घट/पदामधील वाढ/सेवानिवृत्ती इ.

माहिती अंतिम/अचूक आहे, असे गृहित धरून पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच यानुषंगाने शासनास पाठविलेल्या प्रस्तावातील पदांची आकडेवारी ही अचूक असल्याची खातरजमा ही संबंधित क्षेत्रिय कार्यालयाने आपल्यास्तरावर करण्याच्या अटीच्या अधीन राहून तसेच याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित क्षेत्रिय कार्यालयाची असल्याने गृहीत धरून पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे.

५. या सर्व पदांचा पुढील मुदतवाढीचा प्रस्ताव विहित प्रपत्रात प्रमाणपत्रासह विहित वेळेत सादर करण्यात यावा.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क. दि.०३/०३/२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०२५०४२३१४२७५३१०२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रज्ञा मेश्राम)

सहपत्र:- परिशिष्ट - “ अ ” व विवरणपत्रे “ १ ते ६ ”

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. महालेखापाल-१, (लेखा परीक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. महालेखापाल-२, (लेखा परीक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
३. वित्त विभाग - व्यय -१२/वित्तिय सुधारणा/विनिमय/ अर्थ-१९, मंत्रालय, मुंबई-३२.
४. कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.
५. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती
६. अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ.

त्यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजूरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या चुकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन देयके अदा केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना, वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/अटीची

पूरुतता हुत असलुयाबाबत ख़ातरजमा करणुयाबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहील.

७. कार्यकारी अभियंता, यवतमाळ पाटबंधारे विभाग, यवतमाळ.
- ॢ. कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ.
९. कार्यकारी अभियंता, अरुणावती पाटबंधारे विभाग, दिग्रस.
१०. कोषागार अधिकारी, यवतमाळ.
११. कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग/आ (प्रशि)/अर्थ-१/ॢ, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १ॢ. लाक्षेवि (आस्था) कार्यासन, संग्रहार्थ.

परिशिष्ट - “अ”

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र.८३/२०२५)/लाक्षेवि(आस्था), दि.२३/०४/२०२५ चे सहपत्र

अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ व मंडळांतर्गत ३ विभागीय कार्यालयातील नियत व रूपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदे.

अ. क्र	कार्यालयाचे नाव	दि. ०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ		मुख्य लेखाशीर्ष व उपलेखाशीर्ष
		नियत अस्थायी आस्थापना	रूपांतरीत अस्थायी आस्थापना	
१	२	३	४	५
१	अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ	२८ (विवरणपत्र-१)	००	मागणी क्रमांक आय - ३ २७०१, मध्यम पाटबंधारे (८०), सर्वसाधारण (००१) संचालन व प्रशासन (०४) परिरक्षण आस्थापना (०४) (२१) अधीक्षक अभियंता, यवतमाळ पाटबंधारे मंडळ, यवतमाळ (अनिवार्य) (२७०१ सी ०५१)
२	कार्यकारी अभियंता, यवतमाळ पाटबंधारे विभाग, यवतमाळ	४५३ (विवरणपत्र-२)	०५ (विवरणपत्र-५)	
३	कार्यकारी अभियंता, अरुणावती पाटबंधारे विभाग, दिग्रस	१२४ (विवरणपत्र-३)	१५ (विवरणपत्र-६)	
४	कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ	१०६ (विवरणपत्र-४)	०० (विवरणपत्र-७)	
एकूण		७११	२०	

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.८३/२०२५)/लाक्षेवि(आस्था), दि. २३/०४/२०२५ चे
सहपत्र

विवरणपत्र - १

अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ
नियत अस्थायी आस्थापनावरील पदे

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३	४
१	अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ	अधीक्षक अभियंता	१
२		सहा. अधीक्षक अभियंता	१
३		सहा. अभि. श्रेणी-२/ शा.अ./क.अ.	३
४		प्रमुख आरेखक	१
५		अआरेखक श्रेणी-२	१
६		अधीक्षक	१
७		प्रथम लिपिक	१
८		वरिष्ठ लिपिक	४
९		कनिष्ठ लिपिक	४
१०		टंकलेखक	३
११		निम्नश्रेणी लघुलेखक	१
१२		संगणक	१
१३		वाहन चालक	१
१४		नाईक	१
१५		शिपाई	३
१६		चौकीदार	१
		एकूण	२८

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.८३/२०२५)/लाक्षेवि(आस्था), दि. २३/०४/२०२५ चे सहपत्र

विवरणपत्र - २

मंडळाचे नाव :- अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ

विभागाचे नाव:- कार्यकारी अभियंता, यवतमाळ पाटबंधारे विभाग, यवतमाळ
नियत अस्थायी आस्थापनावरील पदे

अ. क्र.	पदांचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	कार्यकारी अभियंता	१
२	उप वि.अधिकारी/अभियंता/ सहाय्यक अधीक्षक अभियंता	१
३	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	४
४	विभागीय लेखापाल	१
५	प्रथम लिपीक	१
६	सहा. आरेखक / आरेखक	१
७	वरिष्ठ लिपीक	५
८	अनुरेखक	१
९	कनिष्ठ लिपीक	४
१०	दप्तर कारकून	३
११	वरिष्ठ दप्तर कारकून	१
१२	टंकलेखक	३
१३	भांडारपाल	१
१४	सहा. भांडारपाल	१
१५	वाहनचालक	१
१६	नाईक	१
१७	शिपाई	५
१८	चौकीदार	१
	एकूण	३६

अ. क्र.	पदांचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
पाटबंधारे उप विभाग क्र.१, यवतमाळ		
१	उ.वि.अधिकारी/अभियंता/	१
२	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
३	वरिष्ठ लिपीक	१
४	अनुरेखक	१
५	कनिष्ठ लिपीक	२
६	दप्तर कारकून	२
७	टंकलेखक	१
८	वाहनचालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१
	एकूण	१३
पाटबंधारे शाखा, यवतमाळ		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, राळेगाव		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१

अ. क्र.	पदांचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, जवळा		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, दारव्हा		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे उप विभाग क्र.२, यवतमाळ		
१	उप विभागीय अधिकारी/अभियंता/	१
२	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
३	वरिष्ठ लिपीक	१
४	अनुरेखक	१
५	कनिष्ठ लिपीक	२
६	दप्तर कारकून	२
७	टंकलेखक	१

अ. क्र.	पदांचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
८	वाहनचालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१
	एकूण	१३
पाटबंधारे शाखा, पार्थटदेवी		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, घाटंजी		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे उप विभाग क्र. ३, पुसद		
१	उ.वि.अधिकारी/अभियंता/	१
२	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
३	वरिष्ठ लिपीक	१
४	अनुरेखक	१
५	कनिष्ठ लिपीक	२

अ. क्र.	पदांचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
६	दप्तर कारकून	२
७	टंकलेखक	१
८	वाहनचालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१
	एकूण	१३
पाटबंधारे शाखा, चिखली		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, वरुड		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, पुसद		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२

अ. क्र.	पदांचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, कासोळा		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, भोजला		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे उप विभाग क्र. ४ महागांव		
१	उ.वि.अधिकारी/अभियंता/	१
२	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
३	वरिष्ठ लिपीक	१

अ. क्र.	पदांचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
४	अनुरेखक	१
५	कनिष्ठ लिपीक	२
६	दप्तर कारकून	२
७	टंकलेखक	१
८	वाहनचालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१
	एकूण	१३
पाटबंधारे शाखा, उमरखेड		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, सवना (अधरपूस)		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे उप विभाग क्र. ५, पांढरकवडा		
१	उ.वि.अधिकारी/अभियंता/	१
२	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१

अ. क्र.	पदांचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
३	वरिष्ठ लिपीक	१
४	अनुरेखक	१
५	कनिष्ठ लिपीक	२
६	दप्तर कारकून	२
७	टंकलेखक	१
८	वाहनचालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१
	एकूण	१३
पाटबंधारे शाखा, वणी		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, सायखेडा		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे शाखा, करंजी		
१	स.अ.श्रे-२/शा.अ./ क.अ.	१

अ. क्र.	पदांचे नाव	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
२	स्था. अभि. सहा.	१
३	दप्तर कारकून	२
४	मोजणीदार	४
५	कालवा निरीक्षक	८
६	संदेशक	१
७	कालवा चौकीदार	३
८	कालवा टपाली	१
९	शिपाई	१
	एकूण	२२
	एकूण सर्व	४५३

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.८३/२०२५)/लाक्षेवि(आस्था), दि. २३ /०४/२०२५ चे सहपत्र

विवरणपत्र - ३

मंडळाचे नाव :- अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ
विभागाचे नाव:- कार्यकारी अभियंता, अरुणावती पाटबंधारे विभाग, दिग्रस

नियत अस्थायी आस्थापनावरील पदे

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३	४
१	कार्यकारी अभियंता अरुणावती पाटबंधारे विभाग, दिग्रस	कार्यकारी अभियंता	१
२		उप का.अ./उ.वि.अ.	१
४		स.अ.श्रे-२/शा.अ / क.अ.	४
५		स्था.अ.सहाय्यक	०
६		विभागीय लेखापाल	१
७		प्रथम लिपिक	१
८		भांडारपाल	१
९		सहा. भांडारपाल	१
१०		आरेखक	१
११		सहा.आरेखक	१
१२		वरीष्ठ लिपिक	५
१३		कनिष्ठ लिपिक	४
१४		अनुरेखक	०
१५		टंकलेखक	३
१६		संगणक	१
१७		नि.श्रे.ल.लेखक	१
१८		वाहन चालक	१
१९		शिपाई	५
२०		चौकीदार	१
		एकूण	३४
१	अरुणावती पाटबंधारे उपविभाग क्र.१ दिग्रस	उपविभागीय अभियंता	१
२		कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	४
३		अनुरेखक	१

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३	४
४		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
५		वरिष्ठ लिपीक	१
६		कनिष्ठ लिपीक	२
७		लिपीक-नि-टंकलेखक	१
८		वाहन चालक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१
		एकूण	१८
१	अरुणावती पाटबंधारे उपविभाग क्र.२, दिग्रस	उपविभागीय अभियंता	१
२		कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	४
३		अनुरेखक	१
४		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
५		वरिष्ठ लिपीक	१
६		कनिष्ठ लिपीक	२
७		लिपीक-नि-टंकलेखक	१
८		वाहन चालक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१
		एकूण	१८
१	अरुणावती पाटबंधारे उपविभाग, आर्णी	उपविभागीय अभियंता	१
२		कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	४
३		अनुरेखक	१
४		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
५		वरिष्ठ लिपीक	१
६		कनिष्ठ लिपीक	२
७		लिपीक-नि-टंकलेखक	१
८		वाहन चालक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३	४
		एकूण	१८
१	लघु पाटबंधारे उपविभाग, पांढरकवडा	उपविभागीय अभियंता	१
२		कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	४
३		अनुरेखक	१
४		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
५		वरिष्ठ लिपीक	१
६		कनिष्ठ लिपीक	२
७		लिपीक-नि-टंकलेखक	१
८		वाहन चालक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१
		एकूण	१८
१	अडाण पाटबंधारे कालवे उप विभाग क्र.२ दारव्हा	उपविभागीय अभियंता	१
२		कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	४
३		अनुरेखक	१
४		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
५		वरिष्ठ लिपीक	१
६		कनिष्ठ लिपीक	२
७		लिपीक-नि-टंकलेखक	१
८		वाहन चालक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१
		एकूण	१८
		एकूण नियत अस्थायी आस्थापना पदे	१२४

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.८३/२०२५)/लाक्षेवि(आस्था), दि. २३/०४/२०२५ चे सहपत्र

विवरणपत्र - ४

मंडळाचे नाव :- अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ.

विभागाचे नाव :- कार्यकारी अभियंता, बेंबळा प्रकल्प विभाग, यवतमाळ.

नियत अस्थायी आस्थापनावरील पदे

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३	४
१	विभागीय कार्यालय बेंबळा प्रकल्प विभाग, बेंबळा	कार्यकारी अभियंता	१
२		उपकाअ/उ.वि.अ.	१
४		स.अ.श्रे-२/शा.अ / क.अ.	४
५		स्था.अ.सहाय्यक	०
६		विभागीय लेखापाल	१
७		प्रथम लिपिक	१
८		भांडारपाल	१
९		सहा. भांडारपाल	१
१०		आरेखक	१
११		सहा.आरेखक	१
१२		वरीष्ठ लिपिक	५
१३		कनिष्ठ लिपिक	४
१४		अनुरेखक	०
१५		टंकलेखक	३
१६		संगणक	१
१७		नि.श्रे.ल.लेखक	१
१८		वाहन चालक	१
१९		नाईक	१
२०		शिपाई	५
२१		चौकीदार	१
		एकूण	३४
१		उपविभागीय अभियंता	१

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३	४
२	बेंबळा प्रकल्प उपविभाग, क्र.१ थाळेगांव (उपविभागीय कार्यालय)	कनिष्ठ अभियंता/शा.अ./स.अ.श्रे-२	४
३		अनुरेखक	१
४		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
५		वरिष्ठ लिपीक	१
६		कनिष्ठ लिपीक	२
७		लिपीक-नि-टंकलेखक	१
८		वाहन चालक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१
		एकूण	१८
१	बेंबळा प्रकल्प उपविभाग, क्र.२ थाळेगांव (उपविभागीय कार्यालय)	उपविभागीय अभियंता	१
२		कनिष्ठ अभियंता/शा.अ./स.अ.श्रे-२	४
३		अनुरेखक	१
४		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
५		वरिष्ठ लिपीक	१
६		कनिष्ठ लिपीक	२
७		लिपीक-नि-टंकलेखक	१
८		वाहन चालक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१
		एकूण	१८
१	बेंबळा पाटबंधारे उपविभाग, क्र.१ कळंब (उपविभागीय कार्यालय)	उपविभागीय अभियंता	१
२		कनिष्ठ अभियंता/शा.अ./स.अ.श्रे-२	४
३		अनुरेखक	१
४		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
५		वरिष्ठ लिपीक	१
६		कनिष्ठ लिपीक	२

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३	४
७		लिपीक-नि-टंकलेखक	१
८		वाहन चालक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१
		एकूण	१८
१	बेंबळा पाटबंधारे उपविभाग क्र.२राळेगाव	उपविभागीय अभियंता	१
२		कनिष्ठ अभियंता/शा.अ./स.अ.श्रे-२	४
३		अनुरेखक	१
४		स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
५		वरिष्ठ लिपीक	१
६		कनिष्ठ लिपीक	२
७		लिपीक-नि-टंकलेखक	१
८		वाहन चालक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१
		एकूण	१८
	एकूण नियत अस्थायी आस्थापना पदे		१०६

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.८३/२०२५)/लाक्षेवि(आस्था), दि. २३/०८/२०२५ चे सहपत्र

विवरणपत्र - ५

मंडळाचे नाव :- अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ.

विभागाचे नाव:- यवतमाळ पाटबंधारे विभाग,यवतमाळ.

रुपांतरीत अस्थाई आस्थापनावरील पदे

दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ

अ.क्र.	शाखा/उपविभागाचे नाव	पदनाम	कर्मचा-यांचे नाव	सेवा निवृत्त दिनांक
१	२	३	४	५
पाटबंधारे उपविभाग क्र.२, यवतमाळ				
१	पाटबंधारे शाखा, घाटंजी	मजूर	अनिल दि. गोरे	३०/०४/२०२५
	एकूण पदे		१	
	एकूण पदे पाटबंधारे उपविभाग क्र.२, यवतमाळ (अ)		१	
पाटबंधारे उपविभाग क्र.५, पांढरकवडा				
२	पाटबंधारे शाखा, सायखेडा	मजूर	दामोदर भुजंगराव जळके	३१/०७/२०२५
	एकूण पदे		१	
	एकूण पाटबंधारे उपविभाग क्र.५, पांढरकवडा (ब)		१	
पाटबंधारे उपविभाग क्र.३, पुसद				
३	पाटबंधारे शाखा,चिखली	बिनतारी यंत्रचालक	मारोती बाबाराव गायकवाड	३१/०३/२०२७
	एकूण पदे		१	
४	पाटबंधारे शाखा वरुड	मजूर	प्रकाश दिपला जाधव	३०/०६/२०२५
	एकूण पदे		१	
	एकूण पाटबंधारे उपविभाग क्र.३, पुसद (क)		२	
पाटबंधारे उपविभाग क्र.४,महागांव				

अ.क्र.	शाखा/उपविभागाचे नाव	पदनाम	कर्मचा-यांचे नाव	सेवा निवृत्त दिनांक
१	२	३	४	५
५	पाटबंधारे शाखा, उमरखेड	बिनतारी यंत्रचालक	दिगांबर किसनराव राऊत	३१/०७/२०२५
	एकूण पदे पाटबंधारे उपविभाग क्र.४, महागांव (ड)		१	
	एकूण पदे (अ ते ड)		५	

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

विवरणपत्र - ६

रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील कार्यरत कर्मचाऱ्याचे तपशिल दर्शविणारे विवरण

मंडळाचे नाव :- अधीक्षक अभियंता, यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ.

विभागाचे नाव :- कार्यकारी अभियंता, अरुणावती पाटबंधारे विभाग, दिग्रस

दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ.

अ.क्र.	कर्मचाऱ्याचे नाव सर्वश्री	पदाचे नाव	सेवानिवृत्तीची दिनांक
१	२	३	४
	उपविभाग-सहा. कार्यकारी अभियंता, अरुणावती पाटबंधारे उपविभाग क्र.१ दिग्रस, जि. यवतमाळ.		
१)	विश्वनाथ भट्ट चव्हाण	वाहनचालक	३१/०५/२०२५
२)	विष्णु जयराम शिंदे	मुकादम	३०/०६/२०२६
३)	मनोज रामप्रसाद नकवाल	सफाई कामगार	३१/०७/२०२५
४)	सुधाकर रामजी उमरे	मजूर	३१/०५/२०२६
५)	केशव कानबाराव मस्के	मजूर	३०/०६/२०२५
६)	गणपत भागोजी देवकते	मजूर	३१/०१/२०२८
७)	देवराव लिंबाजी सुरदुसे	मजूर	३०/०६/२०२६
८)	मनोज जनार्दन तायडे	मजूर	३०/०६/२०२६
९)	देवराव रामचंद्र राठोड	मजूर	३१/०७/२०२७
१०)	विश्वंबर मोरोती महल्ले	मजूर	३१/०५/२०२५
	उपविभाग- सहा.कार्यकारी अभियंता, अरुणावती पाटबंधारे उपविभाग क्र.२, दिग्रस, जि. यवतमाळ.		
११	विलास चंपतराव शिंदे	मजूर	३१/०८/२०२७
१२	रामराव सखाराम जाधव	मजूर	३१/०७/२०२५
	उपविभाग - उपविभागीय अभियंता, अडाण पाटबंधारे कालवे उपविभाग क्र.२, दारव्हा.		
१३	शेख रेहमान शेख गफार	मजूर	३१/०५/२०२८
१४	श्रीधर नारायण कानडे	मजूर	३०/११/२०२७

अ.क्र.	कर्मचाऱ्याचे नाव सर्वश्री	पदाचे नाव	सेवानिवृत्तीची दिनांक
१	२	३	४
	उपविभाग - उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, पांढरकवडा.		
१५	प्रकाश विठठलराव खडसे	स्वच्छक	३१/०८/२०२५
	एकूण	१५	

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन